

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ३/६८४/२२

टोकन नं. ४१२०२३००००५९१३

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 19BI020243900

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 19BI020243900 अन्वये (जुना क्र. १९/४२१३) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून VASHDEV BIKCHAND KATARIA नोंद असुन एकुण क्षेत्रफळ.


अर्जदार श्रीम. पुजा विनोद रोहरा रा. पार्ट नं.३, बॅ.नं. ५८७ समोर, ओ.टी.सेक्शन, पोरशन, उल्हासनगर-२ यांनी दि. २८/०३/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.


१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता
२. वासुदेव बी.कटारीया व धर्मेद्र एस. लोहाना यांचे दरम्यान खरेदीखत नोटरी नं.२१८ दि. १५/०४/२०१७ ची छायांकीत प्रत.
३. धर्मेद्र एस. लोहाना व पुजा विनोद रोहरा यांचे दरम्यान खरेदीखत नोटरी नं. ५०५ दि. १५/०५/२०१९ ची छायांकीत प्रत.
४. ताबा पावती नोटरी नं. ५०६ दि. १५/०५/२०१९
५. इन्डीमीन्टी बॉन्ड व ताबा पावती नोटरी नं. २५२ दि. २७/०३/२०२३
६. बिल्लम बातमी पेपर वर्तमानपत्र दि. २८/०३/२०२३
७. प्रतिज्ञापत्र..


उपरोक्त कागदपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरिक्षक यांचे अहवाला करीता सादर.


(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 19BI020243900 करीता श्रीम. पुजा विनोद रोहरा अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरिक्षक


उप कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	120589/mag
Date	31/03/2023
Sign.	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT .3 : 684 : 22

Date : 31/03 /2023

Token No. 41202300005913

Sr.No 19BI020243900

To,

SMT. POOJA VINOD ROHRA

PART NO.3] OPP BK.587, O.T.SECTION, (PORTION)

ULHASNAGAR- 421002.

Sub :Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No 19/4213 of Mpl. Assessments Register.

Ref :Your Notice Dated: 28/03/2023

Sir,

Your name has been entered in place of VASHDEV BIKCHAND KATARIA under Ward
No. 19 Prop.No 19BI020243900 as a person primarily liable to PrProperty Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|--------------------|---------------------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. INDEMINTY BOND /CUM POSSESSION\ AFFIDAVIT NOTARY | No. 506
No. 252 | Dt 15/05/2019
Dt. 27/03/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely BITTAM BATMI NEWS | No.----- | Dt 28/03/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary GIFT AGREEMENT OF SALE NOTARY | No. 218
No. 505 | Dt 15/04/2017
Dt. 15/05/2019 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

gic.
[Signature]